

राज्यातील कांदा धोरण ठरविणे व विविध उपाययोजना सुचविण्यासंदर्भात श्री.पाशा पटेल अध्यक्ष, राज्य कृषि मूल्य आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणेबाबत....

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय, क्रमांक:- सपस-२०२४/प्र.क्र.६७/२४-स  
मंत्रालय विस्तार, मुंबई -४०० ०३२  
दिनांक :- १२ जून, २०२५

**प्रस्तावना:-**

महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असून, २०२३-२४ मध्ये एकूण कांदा उत्पादनात राज्याचा वाटा अंदाजे ३४% आहे. भारत हा जागतिक स्तरावर कांद्याच्या सर्वात मोठा निर्यातदार देश असून देशातून निर्यात होणाऱ्या कांदा निर्यातीमध्ये राज्याचा वाटा सुमारे ४०% इतका आहे. देशांतर्गत कांद्याचा पुरवठा आणि निर्यात सुनिश्चित करण्यात राज्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

कांदा उत्पादनात राज्य अग्रेसर असूनही, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये किमतीतील कमालीचा चढ-उतार, साठवणुकीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव, निर्यातीवर वारंवार घालण्यात येणारे निर्बंध आणि काढणीपश्चात नुकसान यांचा समावेश होतो. त्याबरोबरच कांदा आयात-निर्यात धोरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे कांद्याचा व्यापार विस्कळीत होऊन शेतकरी आणि व्यापारी आर्थिक अडचणीत येतात.

यास्तव आव्हानांना तोंड देण्यासाठी, किंमत स्थिरीकरण, साठवणूक विस्तार, निर्यात प्रोत्साहन, बाजार सुधारणा आणि शेतकरी कल्याण उपायांवर लक्ष केंद्रित करणारे सर्वसमावेशक कांदा धोरण ठरविण्यासाठी उपाययोजना सूचविण्यासंदर्भात समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

कांदा धोरण ठरविणे व विविध उपाययोजना सुचविणे या प्रयोजनासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे:-

१)	श्री.पाशा पटेल अध्यक्ष, राज्य कृषि मूल्य आयोग, महाराष्ट्र राज्य	अध्यक्ष
२)	पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे	सदस्य
३)	कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, पुणे	सदस्य
४)	कृषी संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे	सदस्य
५)	सहसंचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे	सदस्य
६)	सह सचिव/उप सचिव (कृषी), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	सदस्य

७)	सह सचिव/उप सचिव (पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.	सदस्य
८)	डॉ.सुनिल पवार, माजी पणन संचालक	सदस्य
९)	मुख्य सांख्यिकी अधिकारी, कृषी आयुक्तालय, पुणे	सदस्य
१०)	सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव, जि.नाशिक	सदस्य
११)	सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर	सदस्य
१२)	विभाग प्रमुख, (अर्थ/पिक उत्पादन खर्च), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जिल्हा अहमदनगर	सदस्य
१३)	श्री.प्रशांत वाघमारे, प्रादेशिक प्रमुख व उपसरव्यवस्थापक, अपेडा, मुंबई	सदस्य
१४)	श्री.भावेश कुमार जोशी, कृषी पणन उपसल्लागार, पणन व पर्यवेक्षण संचालनालय, भारत सरकार	सदस्य
१५)	संचालक, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई	सदस्य
१६)	श्री.दिपक चव्हाण, कृषी बाजार तज्ञ, पुणे	सदस्य
१७)	प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक संघटना	सदस्य
१८)	मा. मंत्री (पणन) यांना योग्य वाटतील अशा या क्षेत्रातील ३ तज्ञ व्यक्ति	सदस्य
१९)	उपसंचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे	सदस्य सचिव

३. उपरोक्त समितीची कार्यप्रणाली खालीलप्रमाणे असेल.

**अ. समितीची प्राथमिक उद्दिष्टे:**

- महाराष्ट्रातील सध्याच्या कांदा पुरवठा साखळीचे विश्लेषण करणे व त्यातील प्रमुख अडथळे ओळखणे.
- पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी धोरणात्मक उपाय आणि हस्तक्षेपांची शिफारस करणे.
- कांद्यासाठी शेल्व-लाइफ, वाहतूक आणि बाजारपेठेतील संपर्क वाढवण्यासाठी साठवणूक क्षमता सुधारण्याचे तांत्रिक व वैज्ञानिक मार्ग सुचवणे. तसेच आधुनिक कोल्ड चेन सुविधांची व्यवहार्यता अभ्यासून शिफारस करणे.
- काढणीपश्चात नुकसान कमी करण्यासाठी आणि किंमत स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी धोरण विकसित करणे.
- पुरवठा शृंखलेतील महसूल वितरणाचे विश्लेषण करून चांगले मूल्य प्राप्ती आणि पर्यायी बाजार सुविधांद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीचे मार्ग सुचविणे.
- कांदा उत्पादन प्रणाली आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.

## आ. समितीच्या कामकाजाची कार्यव्याप्ती

- i. कांदा उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध लागवड पद्धती, विविध प्रकारचे वापरण्यात येणारे वाण/बियाणे, भौगोलिक वातावरणानुसार कांदा उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धती, यामुळे उत्पादनावर होणाऱ्या परिणामांचे सखोल विश्लेषण करणे.
- ii. आंतरराष्ट्रीय व केंद्र शासनाचे व्यापार धोरणांचे आयात आणि निर्यातीवरील होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणे.
- iii. कांदा उत्पादन व त्याची विक्री यामधील शेतकरी, व्यापारी, निर्यातदार, धोरणकर्ते, ग्राहक या सर्व भागधारकांकडील तपशिल/माहितीचे विश्लेषण करणे.
- iv. साठवणूक, प्रक्रिया व दर निश्चिती यामध्ये निर्माण होणाऱ्या आव्हानांचा अभ्यास करणे.
- v. शास्त्रशुद्ध पद्धतीने तसेच आधुनिक शीत साखळी पद्धतीने कांदा साठवणूकीसाठी शिफारस करणे.
- vi. कांदा टंचाईच्या काळात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा पुरविण्याच्या दृष्टीने बफर स्टॉक निर्मिती आणि बाजार हस्तक्षेप यासाठी सुसंगत यंत्रणा विकसित करणे.
- vii. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दराच्या अनुषंगाने बाजार पातळीवर होणारा मध्यस्थ खर्च (उदा. वाहतूक, आडत, दलाली इ.) कमी करण्याच्या दृष्टीने शेतकरी सहकारी संस्था मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवणे.
- viii. कांदा दर स्थिरीकरण व दर घसरण जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविणे
- ix. कांद्याची निर्यात वाढवण्यासाठी आणि बाजारातील विविधीकरणासाठी कृती आराखडा तयार करणे.

## इ. कार्यपद्धती

- i. शेतकरी, व्यापारी, धोरणकर्ते व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यांच्यासोबत सल्लामसलत व क्षेत्रभेटीच्या माध्यमातून समिती संवाद साधेल.
- ii. निर्णय घेण्यासाठी कांद्याचा बाजारदरातील कल, बाजारातील मागणी व पुरवठा यांचे संशोधन आणि व्यापार धोरणाच्या परिणामांवर आधारित माहिती यांचे संकलन व विश्लेषण केले जाईल.
- iii. प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नियमित बैठकांचे आयोजन, कार्यशाळा, तज्ज्ञांशी सल्लामसलत आणि धोरणविषयक चर्चा करण्यात येतील.

## ई. कालावधी व अहवाल सादरीकरण

- i. समिती गठित झाल्याच्या दिनांकापासून समितीचा कार्यकाल सहा महिन्यांचा असेल.
- ii. समितीने अंतरीम अहवाल समिती गठीत झाल्याच्या दिनांकापासून १ महिन्यात सादर करावा आणि त्यानंतर प्रत्येक २ महिन्यांनी अहवाल संबंधित प्राधिकरणाकडे सादर करावा.
- iii. कार्यकाल समाप्ती पूर्वी अंतिम अहवाल व धोरणाचा मसुदा सविस्तर कृतीआराखड्यासह सादर करेल.

४. उपरोक्त प्रमाणे निश्चीत करण्यात आलेल्या कार्यप्रणाली नुसार गठित समितीने राज्यासाठी प्रभावी कांदा धोरण ठरविण्यासंदर्भात विविध उपाययोजनांसह विहित वेळेत शासनास अहवाल सादर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०६१२१८२८३९७१०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( संगिता दि.शेळके )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- २) प्रधान सचिव ( सहकार व पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) मा.मंत्री (पणन) यांचे खाजगी सचिव
- ४) मा. मुख्य सचिव यांचे सह सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) श्री.पाशा पटेल ,अध्यक्ष, राज्य कृषि मूल्य आयोग, महाराष्ट्र राज्य
- ६) पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ७) कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, पुणे
- ८) कृषी संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे
- ९) सहसंचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे
- १०) सह सचिव/उप सचिव (कृषी), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) सह सचिव/उप सचिव (पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
- १२) डॉ.सुनिल पवार, माजी पणन संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
- १३) मुख्य सांख्यिकी, कृषी आयुक्तालय, पुणे
- १४) सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव, जि.नाशिक
- १५) सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर
- १६) विभाग प्रमुख, (अर्थ/पिक उत्पादन खर्च), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जिल्हा अहिल्यानगर
- १७) श्री.प्रशांत वाघमारे, प्रादेशिक प्रमुख व उपसरव्यवस्थापक, अपेडा, मुंबई
- १८) श्री.भावेश कुमार जोशी, कृषी पणन उपसल्लागार, पणन व पर्यवेक्षण संचालनालय, भारत सरकार
- १९) संचालक, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई
- २०) श्री.दिपक चव्हाण, कृषी बाजार तज्ञ, पुणे
- २१) उपसंचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
- २२) निवडनस्ती २४-स